

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तीना
अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन शुद्धीपत्रक क्र.अधिस्वि-२००८/४११/प्र.क्र.४९/०७/३४,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : २९ एप्रिल, २००८

- संदर्भ-शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
१) क्र.अधिस्वी-२००७/३५३/प्र.क्र.४९/३४, दि. १९ सप्टेंबर, २००७
२) शासन शुद्धीपत्रक क्र.अधिस्वि-२००७/प्र.क्र.४९/३४, दि. ७ जानेवारी, २००८
३) शासन शुद्धीपत्रक क्र.अधिस्वि-२००७/प्र.क्र.४९/३४, दि. ७ फेब्रुवारी, २००८
४) शासन निर्णय क्र.अधिस्वि-२००८/२६९/प्र.क्र.४९/०७/३४, दि. ७ मार्च, २००८

शुद्धीपत्रक :-

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तीना अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीची नियमावली दि. १९ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आली आहे. या नियमावलीच्या नियम क्र. ८ (६) मध्ये या नियमामध्ये सुधारणा करण्यात येत असून सुधारित नियम खालीलप्रमाणे वाचण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे :-

८(६) पत्रकारांना दिल्या जाणा-या अधिस्वीकृती पत्रिकांचे नूतनीकरण दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येईल. तथापि दरवर्षी मार्चअखेर सर्व संबंधित अधिस्वीकृती पत्रिकांच्या अनुषंगाने नियमानुसार कागदपत्रांची पाहणी करून समिती पुढील उचित निर्णय घेईल. अधिस्वीकृतीपत्र मिळालेल्या सर्व प्रकारच्या प्रतिनिधींच्या यादीची दि. २५ फेब्रुवारीपूर्वी महासंचालनालयाने फेरतपासणी करावी. आवश्यक असेल तेव्हा अशी फेरतपासणीसाठी अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधीने त्यांच्याकडे मागितलेली सर्व संबंधित माहिती सत्वर पुरविणे आवश्यक आहे. अशी माहिती न देणा-या पत्रकाराची अधिस्वीकृती रद्द करण्याचा अधिकार व त्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार महासंचालकांना राहिल. राज्य समितीची या विषयासाठी विशेष बैठक दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होईल. नूतनीकरणाच्या कार्यवाहीबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात यावा.

तसेच नियम क्र. ९(८) नंतर ९(८) (अ) म्हणून खालील नियम नव्याने अंतर्भूत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

९(८) अ

राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्यांचे सदस्य अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यास पात्र राहतील. त्यांच्या अधिस्वीकृती पत्रिकांचा कालावधी अधिस्वीकृती समितीच्या कार्यकालाइतका राहिल.

हे शुद्धीपत्रक निर्गमित केलेल्या दिनांकापासून अंमलात येईल.

हे शासन शुद्धीपत्रक, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक २००८०४२९१७३७२२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(लिना वि. धुरु)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई

...कृ.मा.प....

मा. राज्यमंत्री (मा. व ज.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. मुख्यसचिव यांचे उपसचिव, मुख्यसचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई

सचिव (मा. व ज.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,

संचालक (माहिती) (जनसंपर्क/प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,

संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर, औरंगाबाद,

उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, अमरावती,

सर्व विभागीय उपसंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर,

नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर

संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरियम इमारत, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११० ००१

वरिष्ठ सहाय्यक संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, श्री.काकुले यांची इमारत, दादा वैद्य रोड, पणजी, गोवा,

सर्व संबंधित संघटना आणि व्यक्ती,

निवड नस्ती.